

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय , वित्त विभाग , क्रमांक: बीजीटी-२५.००/प्र.क्र.१६/२०००/अर्थसंकल्प-१९
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक :- १ जून, २०००

पहा:- १) शासन निर्णय , वित्त विभाग, क्र. बीजीटी-२५९९/प्र.क्र.१५/९९/अर्थसंकल्प-१९,
दिनांक २० फेब्रुवारी, १९९९ व दि. ९ जुलै, १९९९.

२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. प्रवास १०९८/प्र.क्र.७४/९८/सेवा-५,
दिनांक ४ डिसेंबर, १९९९.

शासन निर्णय :-

योजनांतर्गत व विशेषतः योजनेत्तर खर्चामध्ये आवश्यक प्रमाणात काटकसर करण्याच्या हेतूने शासनाने विविध काटकसरीच्या योजना वेळोवेळी अंमलात आणल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विमान प्रवासाबाबत संदर्भाधीन दिनांक २०.२.१९९९ च्या शासन निर्णयातील सूचना क्रमांक २ (?), दिनांक १.७.१९९९ चा शासन निर्णय व दिनांक ४ डिसेंबर, १९९९ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ४.१ मधील सूचना अधिक्रमित करून खाली नमूद केल्याप्रमाणे सुधारित आदेशांची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत चालू ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

✓ २. सचिवांपेक्षा कमी दर्जाच्या अधिका-यांना विमान प्रवास अनुज्ञेय असणार नाही. अत्यावश्यक प्रकरणी संबंधित विभागाचे मंत्री / सचिव यांच्या पूर्वपरवानगीनेच इतर अधिका-यांनी इकॉनॉमी क्लासने विमान प्रवास करावा. प्रधान सचिव व त्यावरील वरीष्ठ अधिकारी यांनाच फक्त उच्च दर्जाने (एक्झीक्युटिव्ह क्लास) विमान प्रवास अनुज्ञेय राहिल. तसेच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा.मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे खर्चात सचिव व स्वीय सहाय्यक यांना संबंधित मंत्र्याच्या पूर्वपरवानगीनेच इकॉनॉमी क्लासने विमान प्रवास अनुज्ञेय राहिल.

३. हे आदेश शासनाच्या अधिपत्याखालील सर्व स्वायत्त संस्था , महामंडळे , सार्वजनिक उपक्रम इत्यादी यातील अधिकारी व कर्मचारी यांनाही लागू राहतील .

४. संदर्भाधीन शासन निर्णयातील वरील सुधारणा चगळता इतर सूचनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

चित्कला झुत्शा
शासनाचे प्रधान सचिव.

राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्री यांचे सचिव
उपमुख्यमंत्री यांचे सचिव
सर्वमंत्र्यांचे व राज्यमंत्र्यांचे स्वीय सहायक
मंत्रालयीन विभागांचे सर्व प्रधान सचिव / सचिव
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई
महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरिक्षा) मुंबई
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परिक्षा), नागपूर
संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य मुंबई
अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी व लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधिन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख
महामंडळे, सार्वजनिक उपक्रम संस्था इत्यादी.
सर्व विभागीय आयुक्त
सर्व जिल्हाधिकारी
सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व आयुक्त, महानगरपालिका
सर्व मुख्याधिकारी, सर्व नगरपालिका / नगरपरिषदा
कुलसचिव, सर्व विद्यापीठे
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त, मुंबई
सचिव, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
प्रबंधक, अपिल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
वित्त विभागातील सर्व कार्यासने
निवड नस्ती, अर्थसंकल्प-१९.